

**ATV
PROJECTS
INDIA
LIMITED**



(An ISO 9001:2015 Certified Company)

REGISTERED OFFICE :

1201, 12TH FLOOR, WINDFALL BUILDING,
SAHAR PLAZA COMPLEX, ANDHERI - KURLA ROAD,
J.B. NAGAR, ANDHERI (E), MUMBAI - 400 059

TEL.: 91-22-28380346/49 - Fax :+022-28380353

E-mail ID : atvprojects@ymail.com

CIN:- L99999MH1987PLC042719

DATE: 13.07.2022

To,

The Department of Corporate Service

Bombay Stock Exchange Ltd.

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 001.

SUB: Intimation under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith newspaper publications of Notice of Annual General Meeting, published in Free Press Journal and Navshakti on 13.07.2022.

This is for your information & record.

Thanking you,

Yours faithfully,

For ATV PROJECTS INDIA LIMITED


POOJA BAGWE
COMPLIANCE OFFICER



जाहीर सूचना
यादुरे सर्वसाधारण करडवग्यात येत आहे की अशीनी लता विजय सावंत आणि श्री विजय बाबुराव सावंत हे व्हाट्स २८८, टि।क. आएससी-०-४, सेक्टर ८, चाकण, कोटदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील वाचको केंद्रास को-ऑप. हार्डसिम सोसायटी मध्ये घाली. क्र. डी-११३ चे संकल्पणे मालक होते आणि त्यांचे अनुक्रमे दिनांक ११.०५.२०१६ आणि ०१.०६.२०१९ रोजी निवड झालेले आहे आणि त्यांच्या मागे त्यांचे दोन मुले अर्धात (१) श्री लोहित विजय सावंत आणि (२) श्री नंदन विजय सावंत त्यांचे वारस म्हणून आहेत. आपल्या मालकांच्या निधनानंतर श्री लोहित विजय सावंत यांनी सरर खोलीतील आपले ५०% अंशियासु शेर अडुक्रमांक बीआरएल-७५१९१-२०२१ दिनांक ०८.०७.२०२१ अंतर्गत तीसस नोंदणीकृत रिलीज डीड दिनांक ८ जुलै, २०२२ च्या मध्यमांत आपल्या भावाच्या अर्धात यांना भाग्यश्री श्री नंदन विजय सावंत यांचे नावे केलेले आहे. आता माझे अर्धात श्री नंदन विजय सावंत यांनी संबंधित सोसायटी आणि म्हाडा बोर्डाकडे सरर खोली मध्ये त्यांचा के. अर्ध आणि वडील सावंत यांचा सरर शेअर्स, हिरसंबां आणि सभासदत्व आपल्या नावे करण्यासाठी अर्द केले आहे. कोणीही व्यक्ती ज्यांचे सरर खोली क्र. डी-११३ रत कोणाही द्यास असेल किंवा मूकश्री श्रीता लता विजय सावंत आणि श्री विजय बाबुराव सावंत यांच्या मध्यमांत आपल्या भावाच्या अर्धात कोणाही द्यास करत असतील तर त्यांनी सरर सूचनेच्या प्रसिद्धीच्या १५ (पंधरा) दिवसांच्या आत समर्थनीय कागदपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीद्वारे संपर्क ठेवणी व्हावी स्वकृत कळवावे अन्वयात आसा कोणाही द्यास संदर्भित न करता आसा कोणाही अस्तित्वात नाही किंवा सोडून दिला असल्याचे मानले जाईल. <p>टिकाण : मुंबई</p> <p>दिनांक : १३.०७.२०२१</p>
सही/- राजेंद्र पी. भाग्यकांड अडकोटकर, हाकोटकर, खोली क्र. डी-४१, मिठाण सीएसएएल, प्लॉट क्र. १८३, सेक्टर १, चाकोण, कोटदिवली (पू), मुंबई ४०० ०६७

जाहिर सूचना
यादुरे सर्वसाधारण करडवग्यात येत आहे की असेल अशीही हे, मेसर्स कॅम्पिग्युटि कॅम्पिंग, एक पारदर्शिय फर्म आहे, ज्याचा नोंदणीकृत कार्यालयीन पत्ता अमरावती निवास, एच. कुले रोड, विजयपूर (पूर्व), मुंबई ४०० ०५७ (वायू) "किंकेत" म्हणून संदर्भित आहे, यांचेकडून बंधू मोहनलालका लखाल नमुद (खाखाली लिहिलेले परिशिष्टामध्ये विवरण) मालमत्ता घेवारी करण्याबाबत वाटाघाटी केली आहे.

किंकेतनी असे म्हटले आहे की त्यांनी खालील नमुद मालमत्ता मेसर्स पॅरलियल, एक नोंदणीकृत पारदर्शिय फर्म कडून अ. क्र. पी/१५७७/१० अंतर्गत ११.०३.१९९० रोजी सव-रिज्दरर मुंबई (बॅंके) यांचेकडे नोंदणीसाठी दायज "हस्तांतर कलत्र कर" दिनांक ०५.११.१९८८ अंतर्गत घाटी केलेले आहे आणि याची अनुक्रमिका आणि नोंदणीकरण दि. २७.०२.२००३ रोजी झालेले होते.

सरर किंकेत यांनी असे ही द्याविले आहे की सरर मालमत्ता ही संपूर्णणे भर व प्रभाव मुक्त आहे आणि त्यांनी सरर मालमत्तेवर कोणतेही प्रभाव निर्मित करित किंवा मालमत्ता गृहण ठेवू नको कोणतेही कर्ज/घाबरेस घेतलेली नाही.

त्यामुळे, कोणीही व्यक्ती ज्यांचे सरर मालमत्ता किंवा तींच्या कोणत्याही भागात किंवा त्याच किंवा त्याविषय कोणतेही अधिकार, नामाधिकार, हिरसंबां अर्धात किंवा त्यांच्या द्यास असेल किंवा कोणेशी कर, पसना, गण, विक्री, ग्रहणाधिकार, भेडवतून, विवस्वत, वाराहास, प्रभाव इत्यादी बंधू कोणीही स्वकृत किंवा अंतर्भाव किंवा त्यामुळे कोणाही द्यास असेल तर त्यांनी सरर सूचनेच्या प्रसिद्धीच्या ताखेपुसत १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीद्वारे आपल्या द्याव्याच्या समर्थनाई आवश्यक त्या कागदपत्री पुराव्यांसह देखी स्वकृत कळवावे. उर १४ दिवसांच्या विहित मुदतीत कोणतेही आघेस प्रभाव झाले नाही तर आघेस अशील सरर करर पूर्णत्वास नेतिल आणि त्याचप्रमाणे प्रभाव झालेले देख किंवा आघेस यांचे कोणाही विचार केला जाणार नाही.

भाषणवेचे परिशिष्ट

शेअर प्रमाणपत्र क्र. ८१ दिनांक १५.०५.१९८१ अंतर्गत विधिष्ट क्र. ४०१३ ४०५ धारक प्रत्येकी रुपे ५०/- चे पाच पुरी भाग केलेले शेअर्स सह मिल इंडस्ट्रीअस हारट, मोता नाका, एच. व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९ (वायू) सह मिल इंडस्ट्रीअस प्रोभासेस को-ऑपरिटेइव्ह हार्डसिम सोसायटी लिमिटेडच्या मालकीची स्यासत क्र. ३ मधील फर्मिष्ट ५५० ची. फू. नॉरिड सह मोजामासि ७०३ ची. फू. क्रिउर अर परिष्कारा पहिल्या मजक्यावरील समस्त इंडस्ट्रीअस गडास क्र. ४०५. सरर प्रामाणीत संपादन, विलेन नॉरिड, ताक्या असेर, विकास मुंबई उभयस येतिल सव्हे क्र. ८६, हिरसा क्र. १ (भाग), ४ (भाग), ७ (भाग), ८ (भाग) आणि हिस्सा क्र. ३ ए (भाग) आणि सी.टी.सय. क्र. १६३७ धारक जमीनीच्या मुद्दामाडर अर्ध आहे.

दिनांक १३ जुलै, २०२१

किती नाग्या अंश अंसोसिएट

अडकोटकर हयकोट

सी/०५७, ईस्टर्न कोर्ट विल्डिंग, असेी ऑफ नेव्हाल अंश पालेखर रोड, बरिता अंश तेसा रेलीस्टॅटच्या सर, रवेले स्टेशन सायत, कोटदिवली (पूर्व), मुंबई ४०० ०५७

टेली. नं. २६१०४४७/२६१०४४८/२६१०४५८

Kirti_nagda@yahoo.com

फॉर्म जी
स्वार्स्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रण
इन्व्हेस्ट्मेंसी अँड बँकरप्टसी (इन्व्हेस्ट्मेंसी रिसाल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट परसंस रेग्युलेशन्स, २०१६ च्या मुद्दामांतर ३३ए (१) अंतर्गत)

संबंधित पर्याय	
१. कॉर्पोरेट क्वाकको नाव	व्यक्तिगत तुलनेसत प्रकट लिमिटेड
२. कॉर्पोरेट क्वाककोच्या स्वाधनेची तारीख	१४.०२.२०२२
३. प्राथिकांच्या उा अंतर्गत कोणीही क्वाकको स्वाधि/ नोंदणीकृत आहे	कंपनी प्रबंधक, पुणे
४. कॉर्पोरेट क्वाकको कॉर्पोरेट आवडहेटी नंभर /लिमिटेड लापरिहटी आवडहेटिफिकेशन नंभर	५७१९००१एए२०१०२०पीटी१३०४१९
५. कॉर्पोरेट क्वाककोचा नोंदणीकृत कार्यालय आणि व्यवसायाच्या टिकाणाचा पत्ता (सह आमंत्रण)	ए२आरव्ही सी, २०२२ (बेकंगुडी ११, २०२२ रोजी प्रभाव)
६. कॉर्पोरेट क्वाककोचे स्वाधनेच्या सुरु होण्याची तारीख	१६/०२/२०२२
७. स्वार्स्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाची तारीख	मे १६, २०२२
८. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा वलन वलन कने डे cnp@gmail.com वलन वलन करण इतर करिता.	
९. साहित्ये कलम २५ (१) (ए) अन्वये वलन अर्दगारकीत प्रमाणके वेळे उपस्थान आहेत	स्वार्स्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे
१०. स्वरस्याच्या अभिव्यक्ती मिल्क्याची अंतिम तारीख	ऑगस्ट २२, २०२२ (आधीची तारीख: मे ३१, २०२२)
११. रिहाळीपुनर अर्दगारकीत तारतुदीची बंधू जी सारी करणपाची तारीख	ऑगस्ट २२, २०२२ (आधीची तारीख: जून १०, २०२२)
१२. तारतुद्याची संधीच्या तारोदारी आघेस ज्या करणपाची अंतिम तारीख	ऑगस्ट २२, २०२२ (आधीची तारीख: जून २५, २०२२)
१३. प्रामाणिक रिहाळीपुनर अर्दगारकीत अंतिम संधी सारी करणपाची तारीख	ऑगस्ट २२, २०२२ (आधीची तारीख: जून २५, २०२२)
१४. प्रामाणिक रिहाळीपुनर अर्दगारका माहिती लेख, इन्व्हेळ्युशन मॅट्रिस व रिहाळीपुनर पत्ताची विसी सारी करणपाची तारीख	ऑगस्ट २२, २०२२ (आधीची तारीख: जून २५, २०२२)
१५. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा वलन वलन कने डे cnp@gmail.com वलन वलन करण इतर करिता.	
१६. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
१७. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
१८. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
१९. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
२०. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
२१. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
२२. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	
२३. रिहाळीपुनर वलन सारठीकरणाची संभाव्य रिहाळीपुनर अर्दगारकीत पत्ता किंवा: ए. बॉडी कॉर्पोरेट/ सॉस इन्व्हेस्टर/ कर्नाटरीअम ऑफ सोस इन्व्हेस्टर करिता: किमान ३० बंधू ७५ बंधू, ऑफिस: ४, इन्व्हेस्टमेंट कंपनी/ स्फुरणस्फुर/ फंड हार्डसेस/पीएच इन्व्हेस्ट करिता: भात ३१ कोटचे चे व्यवसाय अन्वये किमान ५०० इन्व्हेस्ट वलन स्वाव्यासास अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाचा तलिलामध्ये नमुद प्रमाणके डे ईमेल स्वास्तिकुंस्तन.cirp@gmail.com ईमेल दारे	

सही/-
श्री. किंजेंद्र कुमार मिश्रा
रिहाळीपुनर प्रकेशनर
स्वार्स्यातून प्रत्येकट लिमिटेड
नॉड. क्र.: आरबीबीआय/आयपीए-००१/आयपी ९००१०१/२०१७-१८/१०२७७

नोंदणीकृत पत्ता:
फ्लॉट क्र. २०२, २ रा मजला, भोज भवन, प्लॉट क्र. १८ डी, सिव्हुपी, सायन टुर्नमे रोड, बंधू (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००१९
दिनांक: जुलै ११, २०२२
टिकाण: मुंबई

जाहीर सूचना

ज्याअर्धी पुरवटार इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडने स्वतःच्या मूळ अर्धीच्या वरिष्ठ जाणकार मुंबई इंडस इन्विस्ट्मिंग कं. जी भाडेकरू आस्वाच्या द्यास करीत आहे, त्यांच्याकडे खालील नमुद मालमत्ता गृहण ठेवण्यासाठी आमंत्रण मालमत्तेकरिता बोली लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वसाधारणा आमंत्रण करण्यासाठी लिलाव सूचना जारी करण्यासाठी सह-मालकांची परवानगी घेतलेली आहे. (ए) सव्हे क्र. ८६, हिस्सा क्र. १८ बी आणि जमीन सव्हे क्र. ८६, हिस्सा क्र. ११ (पी आणि सव्हे क्र. ९२१पी) जमीन धारक सव्हे क्र. ८६ आणि ११, सीटीएस क्र. १६३३/१ आणि १६३३/ए, सीटीएस क्र. १६३३/३ चा भाग, मोजामासि २६८२.५१ ची. फू. आणि १६३३/१ चा भाग, मोजामासि ११७७.९६५४ मी., मोलनाका, ऑफ मुद्युरादस वसनेरी १९६, मिलन कर्मशॉअल कॉम्प्लेक्स रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०५९, आम्ही श्री ब्रेणिक मेहता आणि श्री नमीराज मेहता, मालमत्तेच्या ४०% भागाचे सभासद यादुरे सर्वसाधारण जनतेस जाहीरपेच्या सूचित करित आहोत की जमीने फुलरन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड यांच्या विषय रिहाळीपुनरअजेसन अर्ज क्र. १८०, बंधू २०११ दिवाळी केला आहे आणि यादुरे गणत घेतले भाडेपट्टा करार यांस आम्हास दिले आहे आणि त्यामुळे अशा लिलावतार कोणी लसवारणी कोणत्याही व्यक्तीस यादुरे विनती करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही आणि त्यासंबाबत १२, मुंबई येथे फुलरन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड यांच्या विषय प्रलंबित घटव्याती पडताळणी करत. १ फुलरन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड सर्वसाधारण लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करित आहे की इंडस प्रोजेक्ट लिमि. ने मूळ शर्तेंत करार त्यांचेकडे आा केले आहे अर्ह परंतु मूळ शोीकर करार हे आमच्या ताब्यात आहे. फसवणूकव्यतिी जाणून घ्या आणि स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. त्याकरिता जनहातेई ही सूचना.

अर्ध. भनोज यादव

लक्षणापस रोस, मालाड (पू), मुंबई ४०.

टिकाण : मुंबई **दिनांक : १३.०७.२०२२**

जाहीर सूचना

यादुरे जनतेला कळवण्यात येते की, माझे अंशिल एएसएल प्र. लि., ज्याचे एएसएल हार्कस, लोक भारती कॉम्प्युटर, मोल मोल रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ येथे कार्यालय आहे, असे प्रतिनिधित्व केले आहे की टायटल, करार/कंडाट १) विक्रीसाठीचा करार दिनांक १/०५/१९७५ मे अर्धस विलडंस आणि मेसर्स शक्तिांत अँड कंपनी यांच्या दरम्यान, गाला क्रमांक १३१ च्या संदर्भात, २) मेसर्स शक्तिांत अँड कंपनी आणि मेसर्स रोस चर्च अँड कंपनी यांच्यात ६/१०/१९७७ चे सेल डॉड, गल. क्र. १३१ च्या संदर्भात, ३) मेसर्स रोस चर्च अँड कंपनी आणि मेसर्स जीन अँड कंपनी यांच्यात दिनांक १०/११/१९८६ चे विक्री करार, ४) मेसर्स आदारी विलडंस आणि शक्तिांत अँड कंपनी यांच्यात दिनांक १४/०५/१९७५ मधील विक्री करार, गाला क्रमांक १२०/१५/१९७५, ५) विक्री करार दिनांक २५/१०/१९७७ मेसर्स शक्तिांत अँड कंपनी आणि मेसर्स रोस चर्च अँड कंपनी दरम्यान, गाला क्रमांक १३० च्या संदर्भात विक्री करार दिनांक १०/११/१९८६ मेसर्स रोस चर्च अँड कंपनी आणि मेसर्स जीन अँड कंपनी प्र. लि. गाला क्रमांक १३० आणि ७ च्या संदर्भात) मेसर्स आदारी विलडंस आणि मेसर्स जीन अँड कंपनी यांच्यातील विक्रीचा करार दिनांक २४/०१/१९७५, गाला क्रमांक १३२ आणि १३२ च्या संदर्भात, पहिल्या मजक्यावरील सर्व मालके, आदारी विलडंस परिषद सहकारी संस्था आणि, सवार रोड, बकला, अंधेरे (पूर्व), मुंबई ४०००९९, जे स्वक्याच्या /गणत शहाय्याी त्हासर अनुक्रमांक १८६६६/२०२२ अंतर्गत, दिनांक ०८/०७/२०२१ रोजी एमआयडीसी लीमिटेड स्टेशन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ मध्ये पो-पे नोंदणीवरील गेले आहे.

उर मूळ केलेले करारपेचे आणि दोन जू काही असतील तर ते माझ्या अरिलासाठीचे वकील म्हणून खाली स्वाक्षरी केलेल्या, ऑफिस : २०११, अडकोटकर टी. व्ही. किंका, प्रेम अंश सोसायलस, अशोक नगर लेव, वाकोले जिल्हा, सातळ्हाड (पूर्व), मुंबई-४०००५५ येथे सरर सूचना प्रसिद्ध झाल्यामुळे १४ दिवसांच्या आत मालमत्ते, कने ०४८२९६६६२८२.

सही/- श्री. डी.व्ही. किंका

वकील उच्च न्यायालय

तारीख: १३/०७/२०२२

सही/-
श्री. प्रेमनाथ रामदास नगराळे, हे त्यांचे मुलगा मयत यशोधर प्रेमनाद नगराळे यांचे नावे असलेले मिळकतीच्या संदर्भात म्हणवणे आणि नामाधिकार त्यांचे नावे, म्हणवणे व श्री. प्रेमनाद रामदास नगराळे आणि श्रीम. सुगुलीा प्रेमनाद नगराळे, हस्तांतर करण्यास प्रस्तावित आहेत. मिळकतीच्या सूची/पत्रालीत खालील प्रमाणे आहे -

१. आच्छा बाटा, मनोर पालखर रोड लगत, देवखोप, पालखर (पूर्व), महाराष्ट्र-४०११०४ येथे पाच असलेले विल्डिंग ए व, व्हीबीएचसी मुंबई व्हाल्सुस होम्स प्रा. लि. (सव्हे क्र. १४४१), दि ग्रामलोड को-ऑप. हाऊसिंग सोसायटी डी. मधील ४था मजक्यावर फ्लॅट क्र. ४०८८.

२. प्लॉट क्र. ५०२, ५वा मजला, विल्डिंग क्र. ०१, इन्व्हेन्यू.एम. रस्तमजी एव्हॉइडान लोबल सीटी, सव्हे क्र. ५/५ वी, ५डी, ५एफ, ५जी आणि इतर, सव्हे क्र. २/१०३ च्या उप विभाग, गावा - डोंगरे (नारंगी), टा. ववाई, विल्हा टाणे, मोजामासि ६८.४४ ची ची. चर्चई बंधू ३. सव्हे क्रमांक ८७/२ मधील प्लॉट क्र. २२, गाव : इसायनी, ग्रामपंचायत : इसायनी, तालुका : शिवा, जि. नागपूर, मोजामासि रेडी (पूर्व-पश्चिम) ११०, ० + १०० १/२ मीटरई आणि लोही (उत्तर-दक्षिण) २६ मीटरई आणि एकूण क्षेत्रफळ २८९.३ चौरस मीटरई (३११४ चौ.फीट).

कोणीही व्यक्तीस सरर मिळकतीचा किंवा मध्ये कोणाच्याही भागा संबंधी कोणाच्याही प्रकारे कोणाचाही द्यास असल्याचा सर्वांनी सदरूद प्रसिद्धीच्या ताखेपुसत धपार (१५) दिवसांत २१/११, अनंदिबाई बंधू, साईधाम को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सर्वोदय नगर, समानासि रोड, भांडुप (पश्चिम), मुंबई- ४०००८० येथे कार्यालय असलेले निम्नस्वाक्षरीकाराना त्या पुरुषार्थ दस्तावेजे सह सरर कळवण्यास यादुरे बोलविण्यात येते, कसूर केल्यास, दावे, काही असल्यास, सोडून दिला गुरता जाईल, आणि माझे सरर अशिलाद्वारे सर्व भारोप्राप्त मुक्त सर्व हजेरुड प्रस्तावित हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केला जाईल.

दिनांक : १३.०७.२०२२

टिकाण : मुंबई

सही/-
(भाषाज पी. पालेकर)
वकील उच्च न्यायालय, मुंबई

फॉर्म ए
जाहीर उद्घोषणा
फॉर्मस फॉर कॉर्पोरेटसी रेग्युलेशन्स, २०१६ च्या मुद्दामांतर ६ अन्वयेचे
ग्लेन्स इन्व्हेस्टमेंट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंच्या माहितीसाठी संबंधित तपशील

१. कॉर्पोरेट क्वाकको नाव

१. कॉर्पोरेट क्वाककोच्या स्वाधनेची तारीख

२. प्राथिकांच्या उा अंतर्गत कोणीही क्वाकको स्वाधि/ नोंदणीकृत आहे

३. कॉर्पोरेट क्वाकको कॉर्पोरेट आवडहेटी नंभर /लिमिटेड लापरिहटी आवडहेटिफिकेशन नंभर

४. कॉर्पोरेट क्वाककोचा नोंदणीकृत कार्यालय आणि व्यवसायाच्या टिकाणाचा पत्ता (सह आमंत्रण)

५. कॉर्पोरेट क्वाककोचे स्वाधनेच्या सुरु होण्याची तारीख

६. स्वार्स्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाची तारीख

जाहीर सूचना
दिनांक ०३/०८/२०१८ रोजीच्या नोंदणीकृत बंधीस विलेखाच्या अंतर्गत, एक उभ संविड लेले (यांतर) "सरर मालक" असा उद्देध आ पाभोजी कीर रोड, माहिम, मुंबई-४०००१६ येथे स्थित "दि विनाय को-ऑपरिटेइव्ह हार्डसिम सोसायटी लिमिटेड" मधील विवस्वत रिहाळीपुनरअजेसन मजक्यावरील सोसायटी १३८ चौसप्ट वूट विल्ट अर क्षेत्र फ्लॅट क्र. ८ (यांतर) "सरर चर्चे" (सा उद्देध) आण परिष्कारा सवकीनी तवेदरर आणि क्रेडिटर आणि अन्वया गुराहा हक्कदार आहेत आणि सोसायटीच्या समसदर म्हणून सोसायटीच्या पांडताव्यातिल एकूण ६६४ शेअर्स प्रत्येकी रु. ५०/- च्या संवें विक्रि क्र. ४४१६ ५४० (दोन्ही मिळून) ४% शेअर्स करिता क्र. १२, विभिण क्र. ३०६१ ते ३३२० (दोन्ही मिळून) ३५४ शेअर्स करिता शेअर प्रमाणपत्र क्र. ४७ आणि विभिण क्र. ७३५६ ते ७७०९ (दोन्ही मिळून) ३५४ शेअर्स करिता शेअर प्रमाणपत्र ५९ धारक ३ (सीने) शेअर प्रमाणपत्राच्या धारक आहेत.

दिनांक ०३/०८/२०१८ रोजीच्या बंधीस विलेख हा बीबीई/५/८३४/२०१८ अंतर्गत मुंबई शहर-२ येथील उर्नी उपनिबंधकाकडे नोंदणीकृत आहे. तो गृहळ झाला आणि हलवला आहे. मालकीनी मत्ता सरर फ्लॅट आणि सरर शेअर्सच्या संदर्भातील नामाधिकाराच्या तपास कळवणे सांगितले आहे. कोणीही व्यक्ती किंवा दाखल ज्ञांचा विक्री, बंधीस, भाडेपट्टा, मालमत्तेकरा, प्रभाव, विवस्वत, देवभावा, सुविधाधारण किंवा अनुभवित सरर फ्लॅट आणि/किंवा सरर शेअर्सच्या संदर्भात कोणाही हक्क, नामाधिकार किंवा हिरस

Get prediction sitting at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc. R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194 Watch on YouTube: आप और आपका भविष्य

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements. The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the e-paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which the Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I. MRS. SHRITTEE ABHISHEK GUPTA, WIFE OF MR. ABHISHEK MANOHARLAL GUPTA. HAVE CHANGED MY NAME TO MRS. SHRITTEE ABHISHEK GUPTA FROM SHRITTEE GUPTA. SUBSEQUENT TO MY MARRIAGE AND WEDDING ON FEBRUARY 25, 2011 TO MR. ABHISHEK MANOHARLAL GUPTA. CL-101 I HAVE CHANGED MY NAME FROM SHARAFAT ALI TO SHARAFAT ALI KHAN AS PER AADHAR CARD. CL-110 A I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHABAZ KAZI SAYYED SHAMSHAD HUSAIN / SAYYED SHABABAZ KAZI TO SHABABAZ SHAMSHAD SAYYED AS PER AADHAR CARD. CL-110 A I HAVE CHANGED MY NAME FROM KAZI SAYYED SHAMSHAD HUSAIN TO SHAMSHAD MEHANDI OAZI SAYYED AS PER DOCUMENTS. CL-110 B I HAVE CHANGED MY NAME FROM RAHEEM ALI SHAIKH NURUL ISMAIL TO RAHIM ALI NOOR ISMAIL SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-110 C I HAVE CHANGED MY NAME FROM VIKRAM SARAPESINGH TIRWA TO VIKRAM SARAPESINGH TIRWA AS PER DOCUMENT. CL-120

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM INSHIYA ABBAS CHATRIWALA TO INSHIYA ABBAS CHATRIWALA AS PER GAZETTE NUMBER (M-2246392). CL-120 A I HAVE CHANGED MY NAME FROM MADU PUSHPATRAJ JAIN TO MADHU PUSHPATRAJ JAIN AS PER GAZETTE NUMBER (M-2241624). CL-120 B I HAVE CHANGED MY NAME FROM PUSHPADEVI SAMPATRAJ SANGHVI TO PUSHPA SAMPATRAJ SANGHVI AS PER GAZETTE NUMBER (M-2241508). CL-120 C I HAVE CHANGED MY NAME FROM PUSHPATRAJ VELCHANDUJ JAIN TO PUSHPATRAJ VELCHANDUJ JAIN AS PER GAZETTE NUMBER (M-2241629). CL-120 D I HAVE CHANGED MY NAME FROM NIJA K P KUTTAN NAIR TO NIJA KUTTAN NAIR AS PER DOCUMENTS. CL-130 A I HAVE CHANGED MY NAME FROM FOUZIA WARS TO FOUZIA IMRAN KHAN AS PER DOCUMENTS. CL-130 A I HAVE CHANGED MY NAME FROM NIKHIL SAVIO AUGUSTINE FERNANDES TO NIKHIL AUGUSTINE FERNANDES AS PER THE DOCUMENTS. CL-130 B I HAVE CHANGED MY NAME FROM SHOBHA POKARADAS PUNJABI TO BHAVIKA MAHENDRA TALREJA AS PER DOCUMENTS. CL-130 C I HAVE CHANGED MY NAME FROM SURESH MANJI BHANUSHALI TO SURESH MANJIBHAI DAMA AS PER DOCUMENTS. CL-130 D I HAVE CHANGED MY NAME FROM RAJINDER KAUR BAMRAH TO RAJINDER KAUR BAMRAH AS PER DOCUMENTS. CL-130 E I HAVE CHANGED MY NAME FROM RASPAL SINGH BAMRAH TO RASPAL SINGH BAMRAH AS PER DOCUMENTS. CL-130 F WE MR. ABDULLAH MOHAMMED SHELKE AND MRS. MUMTHAZ KUNZIL AGATHI HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM REZAN TO REZAN ABDULLAH MOHAMMED SHELKE AS PER DOCUMENTS. CL-130 G I HAVE CHANGED MY NAME FROM BANSARI NIMESH THAKKAR(OLD NAME) TO BANSARI JIMESH MANEK AS PER GAZETTE NO. (M-21149079). CL-163 I HAVE CHANGED MY NAME FROM SAD SHAFI SHAIKH TO SAAD SHAFI SHAIKH VIDE AADHAR CARD NUMBER 5829 9292 2035. CL-247 I HAVE CHANGED MY NAME FROM SHARIF AHMAD TO MOHAMMAD SHARIF RAHIS AHMAD ANSARI AS PER AFFIDAVIT DATED: 08/07/2022. CL-370 I HAVE CHANGED MY NAME FROM SUBHA HARIHARAN TO SUBHA HARIHARAN IYER AS PER DOCUMENT. CL-591 I HAVE CHANGED MY NAME FROM HARIHARAN SRINIVASAN TO HARIHARAN SRINIVASAN IYER AS PER DOCUMENT. CL-592 MY NAME RIIYA GAIROLA WAS WRONGLY MENTIONED ON MY PASSPORT AS RIA GAIROLA. MY CORRECT & REAL NAME IS RIIYA GAIROLA AS PER AADHAR CARD NO 9852 1530 2856. CL-704

Branch - VILEPARLE WEST 11, VITHAL NAGAR CO-OP HSG SOCIETY 10 TH ROAD JVPD SCHEME VILE PARLE WEST MUMBAI - 400049 REF:UBI:VPW:ADV:2022-23:6654421-1 Date: 11-07-2022 POSSESSION NOTICE RULE - 8(i) Whereas the undersigned being the Authorized Officer of the Union Bank Of India, 11 Vithal Nagar Co-op Hsg Society, 10th Road, Jvpd Scheme, Vile Parle West, Mumbai-400049 under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred u/s 13 (12) read the rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 31-03-2022 calling upon the borrower Mr. Shakeel Rehmani to repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 14,64,325.04 (Rupees Fourteen lakh sixty four thousand three hundred twenty five and four paise only) as on 31-03-2022 plus further interest, incidental expenses, cost, charges, etc. Within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on 11-07-2022. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, 11 Vithal Nagar Co-op Hsg Society, 10th Road, Jvpd Scheme, Vile Parle West, Mumbai - 400049 Branch for an amount of Rs. 14,64,325.04 (Rupees Fourteen lakh sixty four thousand three hundred twenty five and four paise only) as on 31-03-2022 plus accrued unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, cost, charges, etc. till the date of final payment is made to the Bank. Description of the Property: Flat no. B-1/205, on the 2nd floor, adm 326 sq. ft. (Terrace area), in the building known as "INDRA VALLEY" being constructed on all that piece of parcel of land bearing G.O. No. 114, lying, being and situated at village : Vichumbu, Taluka : Panvel, Dist. Raigada within the limit of Panvel Panchayat samitee and Raigad Zila Parish ad For UNION BANK OF INDIA Sd/- (Authorized Officer) Date: 11.07.2022 Place: Mumbai

POSSESSION NOTICE Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly known as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s) Co-borrower(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges, etc. incurred till the date of payment and/or realisation. Sr. No. Loan No. Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagee 13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on Date/ Time & Type of Possession 1 30989440000330 1) Ramdas Nanabhau Gopale Prop. Gopale Milk, 2) Nisha Ramdas Gopale 11-04-2022, Rs.4,41,085.00 (Rupees Four Lacs Forty One Thousand Eighty Five Only) as of 04/04/2022 09-07-2022 2.15 pm Symbolic Possession Description of Secured Asset: All that piece and parcel of the House No.144A, Village Dhulewad, Tambas Kadav, Savale, Karjat, Raigad-410201 within the local limits of Panvel Municipal Corporation. 2 45689420000762 & 45689430000608 1) Mina Suresh Nemnar, 2) Suresh Laxman Nemnar 11-04-2022, Rs.6,08,124.32 (Rupees Six Lacs Eight Thousand One Hundred Twenty Four and Thirty Two Paise Only) as of 07/04/2022 11-07-2022 2.10 pm Symbolic Possession Description of Secured Asset: All that piece and parcel of the Row House No.5, measuring 252.73 sq.ft., Shree Mahalaxmi Row Houses, G.O.No.504/I-A, House No.6683, Plot No1, Balaji Nagar, Umberkhed Road, Pimpalgaon, Baswant, Nashik-422209 and within the local limits of Thane Municipal Council bounded on: Towards East by: Plot No.1, West by: Open space, North: Row House No.6, South: Row House No.4. 3 32369440000233 1) Bharamal Gopal Prop. Mustafa Hakimuddin Sarkar, 2) Prop Mustafa Hakimuddin Sarkar, 3) Mrs. Batuli Ali Sarkar 02-09-2021, Rs.10,20,924.99 (Rs. Ten Lakh Twenty Thousand Nine Hundred Twenty Four and Ninety Nine Paise only) as of 19/08/2021 11-07-2022 4.15 pm Symbolic Possession Description of Secured Asset: All that piece and parcel of the Shop No.10, measuring 15.33 square meter in the project known as Motibond Co-operative Housing Society Ltd. constructed upon the land bearing survey No.108/A/2 Plot No B situated at Village Devalali, Taluka & District Nashik within the local limits of Nashik Municipal Corporation. Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagees, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrowers mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagees, mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties/ Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited. Place: Thane Sd/- Authorized Officer: Date: 12.07.2022 Jana Small Finance Bank Limited

JANA SMALL FINANCE BANK (A scheduled commercial bank) Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challengatta, Bangalore-560071. Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint, Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we are investigating and verifying the title in respect of the Flat No. 2, ground floor, measuring 181 Sq.ft. of carpet area in the building known as "Jog Tower", bearing Tika No. 16, City Survey No. 61, situated at Sahyog Mandir Path, Ghantali, Village Naupada, Thane (W) 400 602 ("the said premises") and five fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 6 to 10, embodied in Share Certificate No. 2 ("the said shares") issued by Jog Tower Co-operative Housing Society Ltd. ("the said Society") standing in the name of Mr. Ashok Devraj Bouwa free from all encumbrances of any kind and reasonable doubts. All person/s having or claiming any right, title, interest claim and demand whatsoever into or upon or in respect of the said premises or any part thereof and/or the said shares by way of inheritances, gift, bequest, charges, mortgage, Agreement for sale, lease, leave and license, lien, pledge, trust or otherwise whatsoever is and are hereby required to make the same known in writing with notarized true copy of the documents in support of any such claim to the undersigned within 15 days from the date hereof which if not registered and/or made known it shall be presumed that such persons/s claiming or having any such claim, right, title and interest etc. shall be deemed to have waived the same. Dated this 11th day of July, 2022 For M/s. Shah & Sanghavi Sd/- Partner Office No. 114/115, 11th floor, "A" Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021.

PUBLIC NOTICE The Notice is hereby given to the public that our clients are negotiating with M/S. HYDRO PNEUMATIC CONTROLS a partnership firm at Prabhavati Nives, M. Phule Road, Vile Parle (East), Mumbai-400057 (hereinafter referred to as "Sellers") to purchase their below mentioned Property (more particularly described in the schedule hereunder written) for a valid consideration. The Sellers have represented that they have purchased the below mentioned property from M/S. POLYSYNTH, a registered partnership Firm under Agreement for Transfer dated 09/12/1989 lodged for registration with Sub-Registrar IV Mumbai (Bandra) on 19/3/1990 under Sr. No. P/1577/90 and the same was indexed and registered on 27/02/2003. The said seller has represented that the said property is free from all the encumbrances and charges and it has not obtained any loan/finance by mortgaging or creating charge on the said Property. Therefore, any person having or claiming to have any right, title, interest or in the said Property in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If objection is not received within 14 days, our client will finalize the deal and claims or objections received thereafter will not be considered. SCHEDULE OF THE PROPERTY ALL that Industrial Gala No. 140, 1st Floor, measuring about 703 sq. ft. Built-up area along with 550 sq. ft. loft furnished in the building No. 3 belonging to Rahul Mittal Industrial Premises Co-operative Housing Society Ltd., situated at Mittal Industrial Estate, Marol Naka, M.V. Road, Andheri (East), Mumbai-400 059 along with five fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 401 to 405 under Share Certificate No. 81 dated 15/09/1982. The structure of the building is standing on the plot of land bearing Survey No. 86, Hissa Nos 1 (Part), 4 (Part), 7 (part), Survey No. 87 and Hissa Nos 3A (Part) and C.T.S. No. 1637 of Village- Marol, Taluka- Andheri, District- Mumbai Suburban. Dated this 13th day of July, 2022. KIRTI NAGDA & ASSOCIATES Advocate High Court, C/605, Eastern Court Building, J.C. of Tejpal & Parieshwar Road, Above Barista & Tosa Restaurant, Opp. (Railway) Station, Vile Parle (East), Mumbai-400 057 Tel No. 26101747/ 26101755 kirti_nagda@yahoo.com

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) RELEVANT PARTICULARS 1 Name of the corporate debtor: Swastik Tungsten Private Limited. 2 Date of incorporation of corporate debtor: September 29, 2010. 3 Authority under which corporate debtor is incorporated / registered: Registrar of Companies - Pune. 4 Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor: U24100PN2010PTC137441 5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor: MIDC C-14 and C-15, Shirampur, Ahmednagar Maharashtra 415709. 6 Insolvency commencement date of the corporate debtor: February 14, 2022. (Order Received on February 19, 2022). 7 Date of invitation of expression of interest: July 13, 2022. (Previous date: May 16, 2022). 8 Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at: Eligibility Criteria for Prospective Resolution Applicant to submit the Resolution Plan: a. For Body Corporate / Sole Investor/ Consortium of Sole Investors: Minimum Net worth of INR 35 Crores. b. For Investment Companies/ FIs/ Fund Houses/ PE Investors: Minimum Asset Under Management of INR 35 Crores. Further details are set out in the detailed invitation for Expression of Interest which can be obtained by emailing to swastiktungsten.cirp@gmail.com 9 Norms of eligibility applicable under section 29A are available at: These norms are set out in the detailed invitation for Expression of Interest which can be obtained by emailing to swastiktungsten.cirp@gmail.com 10 Last date for receipt of expression of interest: August 7, 2022 (Previous date: May 31, 2022) 11 Date of issue of provisional list of prospective resolution applicants: August 7, 2022 (Previous date: June 10, 2022) 12 Last date for submission of objections to provisional list applicants: August 12, 2022 (Previous date: June 15, 2022) 13 Date of issue of final list of prospective resolution applicants: August 22, 2022 (Previous date: June 25, 2022) 14 Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants: August 22, 2022 (Previous date: June 25, 2022) 15 Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information: The same shall be shared upon request by email to swastiktungsten.cirp@gmail.com after executing Confidentiality Undertaking with the Insolvency Professional. 16 Last date for submission of resolution plans: September 11, 2022 (Previous date: July 15, 2022) 17 Manner of submitting resolution plans to resolution professional: The Resolution Plan along with all supporting information, documents and various forms/affidavits/authorizations shall be submitted to the Interim Resolution Professional in the manner prescribed in the Request for Resolution Plan document. 18 Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval: September 26, 2022 (Previous date: July 30, 2022) 19 Name and registration number of the resolution professional: Name: Mr. Bijendra Kumar Mishra Reg. No: IBI/PA-002/IP-N00109/2017-18/10257. 20 Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board: Name: Mr. Bijendra Kumar Mishra Address: Flat No.202, 2nd Floor, Bhoj Bhavan, Plot No.18-D, Shivpur, Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai, Maharashtra, 400071. Email: msbkrb193@gmail.com Address: L2122, Paragon Centre, Pandurang Budhkar Marg, Vile, Mumbai 400013 Email id: swastiktungsten.cirp@gmail.com Can be obtained by emailing to swastiktungsten.cirp@gmail.com 21 Address and email to be used for correspondence with the resolution professional: Address: L2122, Paragon Centre, Pandurang Budhkar Marg, Vile, Mumbai 400013 Email id: swastiktungsten.cirp@gmail.com Can be obtained by emailing to swastiktungsten.cirp@gmail.com 22 Further Details are available at or with: swastiktungsten.cirp@gmail.com 23 Date of publication of Form G: July 13, 2022. (Previous date: May 16, 2022) Sd/- Bijendra Kumar Mishra Interim Resolution Professional Swastik Tungsten Private Limited Registration No.: IBI/PA-002/IP-N00109/2017-2018/10257 Registered Address: Flat No.202, 2nd Floor, Bhoj Bhavan, Plot No.18-D, Shivpur, Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai, Maharashtra, 400071 Date: July 13, 2022 Place: Mumbai

NOTICE NOTICE is hereby given that I am investigating the title of (1) MR. RAFIQ H. BALWA (2) MR. LITSEN A. K. BALWA AND (3) MRS. SALMA H. BALWA being Joint Owners & Members of Flat No. A-201 (Adm. 149.54 Sq. Meters Carpet Area) on 2nd Floor, along with Two Car Parking Space No. F-315 & F-320 at Third Level in Wing "A" of Building known as DB WOODS (formerly known as ORCHID WOODS), situated at Krishna Vatika Marg, Gokuldham, Goregaon(E), Mumbai-400 063; (the said Flat and Two Car Parking Space) and holding 20 fully paid up Shares each of Rs. 50/- bearing distinctive Nos. 03281 to 03300 (both inclusive) vide Share Certificate No. 165 in Share Capital of Society viz. DB WOODS CHS LTD. (the said Shares). ANY ONE either having or claiming any right, title, interest and/or claim in respect of the said Flat, Two Car Parking Space & the said Shares either by way of sale, transfer, exchange, mortgage, charge, gift, release, Court Order/Decree/attachment, trust, muniment, inheritance, partition, family arrangement, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing to undersigned hereof within 14 (fourteen) days of the notice, failing which, claims of such persons, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents & purposes and not binding on aforesaid Owners and/or their respective legal heirs and/or their intending purchasers viz. MRS. RASHI ANUJ CHOKHANI AND OTHERS in respect of aforesaid Flat, Two Car Parking Space and Shares. DATED: 12-07-2022 SONAL KOTHARI, ADVOCATE 1, LE-MIDAS CHS LTD., RAMCHANDRA LANE, MALAD (W), MUMBAI-400 064. advsonalkothari12@gmail.com 9820300116

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that M/S KHODIYAAR CONSTRUCTION, having its registered office at Plot no. 171, Jawahar Nagar, Road no. 2, Goregaon (West), Mumbai - 400 104 have instructed us to investigate the title of the SIDDHARTH GOODWILL COOPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED property being land and structures, bearing City Survey No. 348 (Part) being lying and situated at Village Pahadi Taluka Borivali, Siddharth Nagar -IV, Goregaon (West), Mumbai-400 104 mentioned in the Schedule herein below and to certify the same as clear, marketable and free from all encumbrances. Any person or persons claiming any interest on the said property, or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, bequest, lease, lien, easement or otherwise, is hereby required to communicate, in writing the same to the undersigned at our office at M/S. Sunil & Co., 11-12/84, 2nd floor, Jannabhoomi Marg, Fort, Mumbai-400 001 within 15 days from the publications date hereof, otherwise, the title certificate will be issued without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to all intents and purposes. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that piece or parcel of land or ground situated and lying underneath and appurtenant to Building No. 18 having a multi storied structure bearing City Survey No. 348 (Part) being lying and situated at Village Pahadi Taluka Borivali, Siddharth Nagar -IV, Goregaon (West), Mumbai - 400 104 in the registration Sub-District of Andheri and District Mumbai Suburban, measuring about 549.02 sq.mtrs and bounded as follows i.e.to. On or towards the West : By Building No. 19 On or towards the North : By Open Space & Nalla On or towards the South : By Building No. 17 On or towards the East : By Chawl No. 11 M/S. Sunil & Co. Advocates & Solicitors.

ASSOCIATED FILM INDS. PVT. LTD. Regd. Office: Filmmcenter Building, 11th Floor, 68 Tardeo Road, Mumbai - 400 034 Phone: 23512821-22-23-24; Fax: 23512825; Email: filmmcenter68@gmail.com CIN: U92110MH1954PTC009229 NOTICE pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 is hereby given that Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on account of 68th Annual General Meeting from Friday 22nd July, 2022 to Friday 29th July, 2022 (both days inclusive). By Order of the Board Associated Film Inds. Pvt. Ltd. Sd/- RUBAIYAT A. PATEL Place: Mumbai DIRECTOR Date: 13.07.2022 DIN - 00029206

Saraswat Bank Saraswat Co-operative Bank Ltd. SYMBOLIC POSSESSION NOTICE [Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas the undersigned being Authorized Officer of Saraswat Co-op. Bank Ltd., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated 06.01.2022 calling upon the Borrower / Mortgagees : M/s. Livingstones Technical Services Pvt. Ltd. and Director / Guarantor / Mortgagee is Mr. Desai Kamalakar Dinkar, Director / Guarantor is Late Mrs. Desai Smita Kamalakar (since deceased through legal heirs) Mr. Desai Kamalakar Dinkar and Mr. Desai Dinkar Kamalakar and also Mr. Desai Dinkar Kamalakar to repay the amount mentioned in the notice being ₹ 91,54,144.84 (Rupees Ninety One Lakh Fifty Four Thousand One Hundred Forty Four & Paise Eighty Four Only) as on 04.01.2022 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers / Directors / Mortgagees / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers / Mortgagees and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 11th July 2022. The Borrowers / Directors / Mortgagees / Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Saraswat Co-op. Bank Ltd., for total outstanding amount of being ₹ 91,54,144.84 (Rupees Ninety One Lakh Fifty Four Thousand One Hundred Forty Four & Paise Eighty Four Only) as on 04.01.2022 plus interest thereon. The Borrowers / Directors / Mortgagees / Guarantors attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immoveable Property Gala Nos. 310 & 311 [Admeasuring Carpet Area : 390 sq.ft.], 3rd Floor, Vijay Industrial Gala Owner's Premises CHSL, situated at S. No. 443, Hissa No. 1, CTS No. 1113 & 1116 of Village : Malad, Tal. Borivali, Chincholi Bunder, Link Road, Malad (W), Mumbai-400 064 owned by M/s. Livingstones Technical Services Pvt. Ltd. Sd/- AUTHORISED OFFICER Saraswat Co-op. Bank Ltd., 74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028 Tel. No. (022) 24221202 / 1204 / 1206 / 1211 Date : 11th July 2022. Place : Mumbai

NOTICE NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the HDFC Bank Ltd. have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office Plot B-5, Part B Cross Lane, MIDC, Andheri (East), Mumbai - 400093 within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation. Folio No. : 0318584, Name of Share Holder : Shashee Patel, Distinctive No. : 14177606 to 14178140, Number of Shares : 535, Certificate No. : 003013902. Sd/- Shashee Patel Place: Mumbai, Date: 12/07/2022

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI MARJI APPLICATION NO. 200 OF 2021. IN R.A.E. SUIT NO. 531/874 OF 2011 Mumtaz Narendra Vyas (deleted) MALLIKA NARENDRA VYAS ... APPLICANT/APPELLANT [Original Plaintiff [Landlady] Age: 48 years, Occupation: Service Residing at: Flat No BX12, First Floor, B-Block, Empire Estates, August Kranti Marg, Kemps Corner, Mumbai 400036. VERSUS 1) P. M. BRAGANZA ...RESPONDENT No 1 [Full Name Not Known] ...[Original Defendant No 1] ...Ex-Parte in Original Suit - Tenant] Age: Not known, Occupation: Business Address for Service: Flat No 13, Second Floor) Nasir Palace, D'Lima) Street Nawab Tank) Road, Dockyard Road) Mumbai - 400010.) 1A. Legal representative of (unknown) legal heirs to represent Defendant No.1) Last Known add:) Flat No. 13, Nasir Palace,) D'Lima Street, Dockyard) Road, Mumbai - 400 010.) 2) RENATO DIAS ...RESPONDENT No 2 [Full Name Not Known] ...[Original Defendant No 2 - Occupant] Age: Not known, Occupation: Business Address for Service:) Flat No 13, Second Floor) Nasir Palace, D'Lima) Street Nawab Tank) Road, Dockyard Road) Mumbai - 400010) To, The Respondent No. 1 abovenamed, WHEREAS, the Appellant abovenamed has taken out Application dated 26th October, 2021 i.e. Marji Application No. 200 of 2021 in R.A.E. Suit No. 531/874 OF 2011 against the Respondents praying therein that delay of 152 days in filing the appeal be condoned, and for such other and further reliefs, as prays in the said Application. You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 2 on the 3rd Floor, Old Building of Court of Small Causes, L.T. Marg, Mumbai - 400 002 in person or by Pleadery duly instructed on 29th July, 2022 at 2.45 p.m. to show cause against the Application failing wherein, the said application will be heard and determined ex-parte. You may obtain the copy of the said application from Court Room No. 2 of this court. Given under the seal of the Court this 11th day of March, 2022. Sd/- Additional Registrar

ATV PROJECTS INDIA LIMITED CIN - L99999MH1987PLC042719. Regd Off: 1201, 12th Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J.B Nagar, Andheri East, Mumbai-400059 Tel No: (022)67418212/ 669694449; Email Id: atvprojects@gmail.com, Website: www.atvprojects.co.in NOTICE Notice is hereby given that 35th Annual General Meeting of the Members of the Company will be held on 10th August, 2022 at 12.00 P.M. through video conferencing/other audio visual means. In compliance with general circular number 20/20, 14/2020, 17/2020, 20/2020, and 02/2021 dated 08.04.2021, 13.04.2021, 05.05.2021 and 13.01.2021 and Number 02/2022 dated 05.05.2022 respectively issued by Ministry of Corporate Affairs (M.C.A) and circular nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/2021/11 issued by SEBI, without the physical presence of the members at common venue. The deemed venue for the AGM shall be the Registered office of the Company. The Electronic copies of the Notice along with the 35th Annual Report of the Company has been sent to all the member whose Email IDs are registered with the company with the Company's registrar and share Transfer Agent / Depository Participant All the Shareholders of the Company are requested to updated their Email ID with Depository/RTA. Notice is also hereby given as per section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015 as amended from time to time, that the Register of Member and Share Transfer Books of the Company will remain closed from 04.08.2022 to 10.08.2022 (both days inclusive) for holding 35th AGM of the company. In Compliances with circulars and as per Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the following details are furnished. a) All the items of the business as mentioned in notice dated 13.05.2022 of 35th AGM of the Company shall be transacted by electronic voting. b) The date of Completion of sending notice by email is 12th July 2022. c) The Cut off date for members holding Shares either in physical or in demat i.e. 03.08.2022 are offered the facility to exercise their votes by electronic means through Remote E-voting. The instructions for remote E-voting have been sent to the members along with the Notice of the AGM. d) The Remote E-voting period will commence on 9.00 am on Sunday, 7th August, 2022 and will close on 5.00 pm on Tuesday, 9th August, 2022. e) Members who cast their votes electronically may attend the AGM but will not be allowed to vote again at the AGM. f) Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM provided by NSDL at https://www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. g) Members who did not vote during the e-voting period can vote at 35th AGM of the Company during the AGM hours. The Company has appointed M/s Savita Singla, Practicing Company Secretary as scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and venue voting in a fair and transparent manner. In case of any queries pertaining to Remote E-voting may refer to the frequently asked question and e-voting user manual available under help section at www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi, Senior Manager NSDL at 1800 1020 990 or email at pallavi@nsdl.co.in For ATV PROJECTS INDIA LIMITED Sd/- Pooja Bagwe Company Secretary Place : Mumbai Date : 13.07.2022

NOTICE NOTICE is hereby given that we are investigating and verifying the title in respect of the Flat No. 2, ground floor, measuring 181 Sq.ft. of carpet area in the building known as "Jog Tower", bearing Tika No. 16, City Survey No. 61, situated at Sahyog Mandir Path, Ghantali, Village Naupada, Thane (W) 400 602 ("the said premises") and five fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 6 to 10, embodied in Share Certificate No. 2 ("the said shares") issued by Jog Tower Co-operative Housing Society Ltd. ("the said Society") standing in the name of Mr. Ashok Devraj Bouwa free from all encumbrances of any kind and reasonable doubts. All person/s having or claiming any right, title, interest claim and demand whatsoever into or upon or in respect of the said premises or any part thereof and/or the said shares by way of inheritances, gift, bequest, charges, mortgage, Agreement for sale, lease, leave and license, lien, pledge, trust or otherwise whatsoever is and are hereby required to make the same known in writing with notarized true copy of the documents in support of any such claim to the undersigned within 15 days from the date hereof which if not registered and/or made known it shall be presumed that such persons/s claiming or having any such claim, right, title and interest etc. shall be deemed to have waived the same. Dated this 11th day of July, 2022 For M/s. Shah & Sanghavi Sd/- Partner Office No. 114/115, 11th floor, "A" Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021.

NOTICE NOTICE is hereby given that I am investigating the title of (1) MR. RAFIQ H. BALWA (2) MR. LITSEN A. K. BALWA AND (3) MRS. SALMA H. BALWA being Joint Owners & Members of Flat No. A-201 (Adm. 149.54 Sq. Meters Carpet Area) on 2nd Floor, along with Two Car Parking Space No. F-315 & F-320 at Third Level in Wing "A" of Building known as DB WOODS (formerly known as ORCHID WOODS), situated at Krishna Vatika Marg, Gokuldham, Goregaon(E), Mumbai-400 063; (the said Flat and Two Car Parking Space) and holding 20 fully paid up Shares each of Rs. 50/- bearing distinctive Nos. 03281 to 03300 (both inclusive) vide Share Certificate No. 165 in Share Capital of Society viz. DB WOODS CHS LTD. (the said Shares). ANY ONE either having or claiming any right, title, interest and/or claim in respect of the said Flat, Two Car Parking Space & the said Shares either by way of sale, transfer, exchange, mortgage, charge, gift, release, Court Order/Decree/attachment, trust, muniment, inheritance, partition, family arrangement, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing to undersigned hereof within 14 (fourteen) days of the notice, failing which, claims of such persons, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents & purposes and not binding on aforesaid Owners and/or their respective legal heirs and/or their intending purchasers viz. MRS. RASHI ANUJ CHOKHANI AND OTHERS in respect of aforesaid Flat, Two Car Parking Space and Shares. DATED: 12-07-2022 SONAL KOTHARI, ADVOCATE 1, LE-MIDAS CHS LTD., RAMCHANDRA LANE, MALAD (W), MUMBAI-400 064. advsonalkothari12@gmail.com 9820300116

PUBLIC NOTICE The Notice is hereby given to the public that our clients are negotiating with M/S. HYDRO PNEUMATIC CONTROLS a partnership firm at Prabhavati Nives, M. Phule Road, Vile Parle (East), Mumbai-400057 (hereinafter referred to as "Sellers") to purchase their below mentioned Property (more particularly described in the schedule hereunder written) for a valid consideration. The Sellers have represented that they have purchased the below mentioned property from M/S. POLYSYNTH, a registered partnership Firm under Agreement for Transfer dated 09/12/1989 lodged for registration with Sub-Registrar IV Mumbai (Bandra) on 19/3/1990 under Sr. No. P/1577/90 and the same was indexed and registered on 27/02/2003. The said seller has represented that the said property is free from all the encumbrances and charges and it has not obtained any loan/finance by mortgaging or creating charge on the said Property. Therefore, any person having or claiming to have any right, title, interest or in the said Property in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If objection is not received within 14 days, our client will finalize the deal and claims or objections received thereafter will not be considered. SCHEDULE OF THE PROPERTY ALL that Industrial Gala No. 140, 1st Floor, measuring about 703 sq. ft. Built-up area along with 550 sq. ft. loft furnished in the building No. 3 belonging to Rahul Mittal Industrial Premises Co-operative Housing Society Ltd., situated at Mittal Industrial Estate, Marol Naka, M.V. Road, Andheri (East), Mumbai-400 059 along with five fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 401 to 405 under Share Certificate No. 81 dated 15/09/1982. The structure of the building is standing on the plot of land bearing Survey No. 86, Hissa Nos 1 (Part), 4 (Part), 7 (part), Survey No. 87 and Hissa Nos 3A (Part) and C.T.S. No. 1637 of Village- Marol, Taluka- Andheri, District- Mumbai Suburban. Dated this 13th day of July, 2022. KIRTI NAGDA & ASSOCIATES Advocate High Court, C/605, Eastern Court Building, J.C. of Tejpal & Parieshwar Road, Above Barista & Tosa Restaurant, Opp. (Railway) Station, Vile Parle (East), Mumbai-400 057 Tel No. 26101747/ 26101755 kirti_nagda@yahoo.com

ASSOCIATED FILM INDS. PVT. LTD. Regd. Office: Filmmcenter Building, 11th Floor, 68 Tardeo Road, Mumbai - 400 034 Phone: 23512821-22-23-24; Fax: 23512825; Email: filmmcenter68@gmail.com CIN: U92110MH1954PTC009229 NOTICE pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 is hereby